

the line pipe people

12th October, 2023

To, **BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street. Mumbai – 400 001

Script Code: 513269

To.

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex.

Bandra (E), Mumbai - 400 051

Script Codes: MANINDS

Sub: Newspaper advertisement for Notice of Extra-Ordinary General Meeting

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper advertisement in respect of Notice of Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Company which is scheduled to be held on Wednesday, November 01, 2023, published on October 11, 2023, in the following newspapers:

- a) Business Standard (English, All Editions)
- b) Mumbai Lakshadeep (Marathi, Mumbai Edition)

This is for your kind information and record.

Thanking you,

Yours faithfully, For Man Industries (India) Limited

Rahul Rawat Company Secretary

Encls: As above



Coal stock at season's low ahead of festival demand

Coal, rail ministries confident reserves will be replenished by mid-month

New Delhi, 10 October

he national average coal stock at thermal power stations has reached a critical low for the first time this year due to rains in Eastern India, impacting coal production and supply operations. This shortage in coal supply coincides with a period of rising power demand and the approaching festival season.

As of October 8, the national average coal stock at thermal power stations stood at 7.6 days (40 per cent of the normative stock level), according to data from the National Power Portal. Over the past week, the coal stock level has been falling while the national peak power demand has remained in the range of 190-220 gigawatt (Gw). Currently, 84 thermal power units have stock below 25 per cent of their normative stock limit and are classified as having critical stock. In the same week last year, there were only 24 units with critical stock limits.

India's power demand reached a record high of 240 Gw in September, driven by economic rebound and prolonged hot weather. The demand is expected to remain higher than previous years until at least November due to the festival season coinciding with delayed winters.

The El Niño weather phenomenon has arrived in India, leading to hotter-thanusual days in the coming months. Cyclonic circulation over the Bay of Bengal and a retreating monsoon in Eastern India have caused rains in coalrich states in recent weeks.

Coal Secretary Amrit Lal Meena said that national miner Coal India (CIL) will soon replenish the depleting coal stock. The production and supply of coal were impacted by the rains in the eastern part of the country. CIL is supplying 100 per cent of its committed capacity. Rail and road transport were affected by the rains, but we are confident that by the middle of



STATUS CHECK

(As on October 8)

21.8 mt Current coal stock at thermal plants **7.6** days of stock (40% of normative stock)

84 Number of units with critical stock

201 Gw Power demand (as on October 9)

MOVEMENT OF COAL/COKE RAKES (Y-o-Y) **Unloading:**

Indian Railways: 24.26% reduction this month West Central Railway:

East Coast Railway: 3.35% reduction South Eastern Railway: 2.8% reduction

this month, coal stock will significantly increase," Meena said.

Data from the Indian Railways shows a 24.26 per cent decline in the unloading of rakes containing coal and coke this month. West Central Railway, serving a major portion of Madhya Pradesh, has recorded a 30 per cent drop in coal rake unloading during the first nine days of October, totalling 193 rakes, Several other zones — Northern Railway (33 per cent) and North Central Railway (29 per cent) have seen similar drops in unloading.

On the other hand, loading of rakes with coal and coke from the coal-rich East Coast Railway has fallen by 3.35 per cent in the first nine days of this month, while it has decreased by 2.8 per cent for South Eastern Railway during the same period.

Officials involved in freight operations in the Ministry of Railways noted that this year, the concern has not been a shortage of rakes but rather the impact of rains on coal output at mines in disproportionate ways. "The last few weeks of unseasonal rains have caused issues at mines, and our rakes are stable (kept unused) because of this. Even now, the aggregate supply of

India's natural gas demand

to rise 4% in 2023, says IEA

Global natural gas demand growth to slow to 1.6% till 2026, down from 2.5%

rakes is higher than the demand from thermal power plants," a senior official told Business Standard.

The Ministry of Railways did not respond to an email query from this paper. The official added that supply-chain

realignment occurred due to rains in Eastern India in recent weeks. This meant that some power plants, where coal stocks were not as dire, did not receive the exact amount of coal they had requested, resulting in what they term as a 'shortage of rake'. "It is simply a realignment of supply routes during a contingency," the official said. The national transporter is also concerned about the short-term revenue loss caused by this situation, as half of their revenue comes from coal transportation.

As the festival season approaches, railways will prioritise the movement of passenger trains over freight trains to prevent congestion in the passenger network during peak travel season. The railways plans to utilise newly commissioned lines to handle increased traffic.

"We do not anticipate any major problems for coal transport during the festival season," the first official said.

Get insights

from wherever you are



The **ALL-NEW** Business Standard App

Business Standard

Particulars

MAHINDRA MANULIFE INVESTMENT MANAGEMENT PRIVATE LIMITED

Corporate Identity Number: U65900MH2013PTC244758 Registered Office: 4th Floor, A - Wing, Mahindra Tower Dr. G. M. Bhosale Marg, P.K. Kurne Chowk, Mumbai - 400 018 Maharashtra, India.

Corporate Office: Unit No. 204, 2nd Floor, Amiti Building, Piramal Agastya Corporate Park, LBS Road, Kamani Junction, Kurla (W). Mumbai - 400070. India.

Tel: 1800 419 6244; website: www.mahindramanulife.com

NOTICE NO. 39/2023

Disclosure of Half-Yearly Portfolio of the Schemes of Mahindra Manulife Mutual Fund

 $Notice is hereby given to the Unitholder(s) of the scheme(s) of Mahindra Manulife \\ Mutual Fund$ ("the Fund") that in accordance with Regulation 59(A) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with clause 5.1 of the SEBI Master Circular No. SEBI/HO/IMD/IMD-PoD-1/Pa CIR/2023/74 dated May 19, 2023, the half yearly statement of portfolio of the scheme(s) of the Fund for the period ended September 30, 2023, has been hosted on the Fund's website viz., www.mahindramanulife.com and on the website of AMFI viz., www.amfiindia.com.

Further, Unitholder(s) may also request for a physical or electronic copy of the statement of scheme(s) portfolio, by writing to us at mfinvestors@mahindra.com from their registered email ids or calling on our toll free number 1800 419 6244 or by submitting a written request at any of the nearest investor service centers (ISCs) of the Fund (please refer our website www.mahindramanulife.com for the updated list of ISCs).

Investor(s)/ Unit holder(s) are requested to take a note of the same.

For Mahindra Manulife Investment Management Private Limited

Place: Mumbai

Date: October 10, 2023

mahindra

III Manulife

Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

यूको बैंक 🚱 UCO BANK

Resource Department Head Office, 10 BTM Sarani, Kolkata-700001

REQUEST FOR PROPOSAL

UCO Bank invites sealed applications for Selection of insurance Company for Group Personal Accident Insurance Policy for Account holders of Select Deposit Schemes vide Request for Proposal (RFP) No. UCO/RESOURCES/ RFP/01/2023-24 dated 14/40/2023

2023-24 dated 11/10/2023.

The RFP and relevant details may be downloaded from Bank's website www.ucobank.com Please note that the Date & Time for submitting response to RFP is 31/10/2023 by 1100 Hrs. at UCO Bank, Head Office, Resources Department, 2nd Floor, 10 BTM Sarani, Kolkata-700001.

Dy. General Manager & Vertical Head

Details

FORM B PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF DOSHION PRIVATE LIMITED

1.	Name of Corporate Debtor	DOSHION PRIVATE LIMITED
2.	Date of incorporation of Corporate Debtor	03/04/1995
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	ROC Ahmedabad
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification no. of corporate debtor	U24110GJ1995PTC025307
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	A-806, Sankalp Iconic Tower, Iscon- Ambli Road, AHMEDABAD - 380054, GUJARAT
6.	Date of closure of Insolvency Resolution Process	02/10/2023
7.	Liquidation commencement date of corporate debtor	03/10/2023 (Order Copy received on 09/10/2023)
8.	Name and registration number of the insolvency professional acting as liquidator	Sumedha Management Solutions Private Limited IBBI/IPE-0020/IPA-1/2022-23/50023
9.	Address and e-mail of the liquidator, as registered with the Board	8B, Middleton Street, 6A Geetanjali Apartments, Kolkata, West Bengal, India, 700071 Email registered with IBBI: info@sumedhamanagement.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	Email for correspondence: ip.doshionpvtltd@gmail.com

11. Last date for submission of claims 08/11/2023 Notice is hereby given that the National Company Law Tribunal Division Bench -I, AHMEDABAD has ordered the commencement of liquidation of the **DOSHION** PRIVATE LIMITED on 03RD OCTOBER 2023 (Order Copy received on 09th Oct

The stakeholders of **DOSHION PRIVATE LIMITED** are hereby called upon to submi their claims with proof on or before 08/11/2023, to the liquidator at the addres mentioned against item No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only.

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

[In case a stakeholder does not submit its claims during the liquidation process, the claims submitted by such a stakeholder during the corporate insolvency resolution rocess under the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolutio Process for Corporate Persons) Regulations, 2016, shall be deemed to be submitted

Note: Applicable forms can be downloaded from the following portal: www.ibbi.gov.in
→ Quick Links → Downloads → Forms under IBBI (Liquidation Process)
Regulations, 2017

Bijay Murmuria AFA – AA1/10026/02/171123/104822 Valid upto 17.11.2023 Director and Authorised Signatory M/s Sumedha Management Solutions Private Limited Liquidator of M/s Doshion Private Limited

SUBHAYAN CHAKRABORTY **ON THE RISE** New Delhi, 10 October

India's natural gas demand is set to grow by 4 per cent in 2023 and rise at an average annual rate of over 8 per cent till 2026, a medium-term forecast by the International Energy Agency (IEA) has shown.

that global gas demand is on course to grow by an average 1.6 per cent between 20 2026, down from an average of India is set to add over 20 bil-2.5 per cent a year between 2017 and 2021. Following a steep 6 per cent decline in 2022, liquefied natural gas (LNG) imports into India increased by 8 per cent in the first eight months of 2023 compared to the same period of the previous year. Primary gas supply increased

by 2 per cent. Since June, spot LNG prices have fallen to below the \$15 per metric million British thermal unit (MMBTU) threshold. which led to a positive demand response from the industry and the power sector, the report said.

During the next five years,

- > 20 billion cubic meters of additional natural gas to be needed by India in the next 5 years
- > 50% of natural gas requirement currently imported by India
- > 3x growth in demand for regasified LNG in fertiliser

8 months of 2023

sector in the first

deadline for ending urea imports

mix is targeted to become gas-based

lion cubic metres (bcm) of natural gas incremental demand, the report said. The industry is set to remain the largest contributor to this growth, accounting for close to 40 per cent of the total rise.

In April, the Dhamra LNG import terminal — with a capacity of 7 bcm per year was commissioned.

The seventh LNG import facility and second on the East Coast, along with Ennore, raised India's total regasification capacity by 10 per cent. Natural gas is shipped in its

liquid form as LNG to terminals. Regasification is the planned to be phased out by

process of converting the LNG back to its gaseous state by heating it, after which it is transported through pipelines.

"According to data from the Petroleum Planning and Analysis Cell, demand for regasified LNG in the fertiliser sector almost tripled during the first eight months of 2023 compared with the same period in 2022. It was largely due to government subsidies and improved connectivity for fer-

tiliser plants in southern India." The fertiliser sector is set to be a key driver behind India's industrial gas growing demand, as urea imports are

gy consumption mix to 15 per cent by 2030, up from the cur-> 2025-end is government rent 6 per cent. The country currently imports about 50 per cent of its gas requirements. India's energy demand is rising > 15% share of energy 4-5 per cent annually.

2025-end.

Despite continuing renewable capacity additions, gas-topower demand is expected to grow at an average of 15 per 2026. This comes as capacity factors improve at existing gas plants in response to growing power demand, the IEA projects. The development of the distribution network and a continued push to favour gas in household applications are expected to drive average annual growth of 7 per cent in city gas distribution.

The government wants to

raise the share of gas in its ener-

After a decade of expansion, growth in global demand for natural gas is expected to slow in the coming years as consumption declines in mature markets. Going ahead, half of the growth is expected to be driven by China, which is doubling down on the fuel.

IDFC First

Bank eyes

₹3,000 cr in

CIN: L74200MP2011PLC025904 • BSE Scrip Code - EKI I 543284

Registered Address: Plot 48, Scheme 78 Part-2, Vijay Nagar,

Corporate Address: Plot 46, Scheme 76 Part-2, Vijay Nagar, Indore-452 010, M.P., India
Corporate Address: 903, B-1, 9th Floor, NRK Business Park,
Scheme 54 PU4, Indore-452 010, M.P., India, Phone: (+91) 731 42 89 086
E-mail: business@enkingint.org, Website: www.enkingint.org

Addendum to the Notice of the 12th Annual General Meeting (AGM)

This is with reference to the Notice dated October 5, 2023 sent to the shareholders for convening the 12th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, October 27, 2023 at 11.30 A.M. (IST) through two-way Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Mean ("OAVM") to transact the business as set out in the Notice.

The Annual Report including Notice of the AGM for the financial year 2022-2023, which includes the process and manner of attending the AGM through VC and e-voting, were sent through e-mail on October 05, 2023 to all the Members whose e-mail address are registered with the Depository Participants/Company's RTA. Request for sending physical copies of Annual Report including Notice of AGM has been dispensed with vide MCA and SEBI Circulars. The Annual Report including Notice of AGM are also available on Company's Website www.enkingint.org, Website of BSE Limited at www.bseindia.com and on CDSL Website at www.evotingindia.com.

Subsequent to the issuance of the AGM notice, the Company proposed for diversification into areas which would be profitable for the Company as part of diversification Plans. For this purpose, the Objects Clause of the MOA of the Company, which is presently restricted in scope, is required to be comprehensive so as to cover a wide range of activities to enable the Company to consider embarking upon new projects and activities

The alteration in the Objects Clause of the MOA is to facilitate diversification. This will enable the Company to enlarge its area of operations and carry on its business economically and efficiently and the proposed activities can be, under the existing circumstances, conveniently and advantageously combined with the present activities of the Company. Accordingly, the Company has amended the AGM Notice by adding an additional Agenda item No.11 for alteration in main object clause of the Memorandum of Association of the Company

The said addendum to the AGM Notice for additional Agenda item No.11 along with explanatory statement is available at Investor section of the Company's website https://enkingint.org/investor-relations/ and can also be downloaded from the same. This addendum to the AGM Notice shall form integral part of the notice

dated September 28, 2023 circulated to the shareholders of the Company. The Company shall take necessary actions for updating the aforesaid addendum to AGM notice on the website of CDSL, BSE for their information and necessary action. Members and other stakeholders are requested to read the AGM notice along with this addendum.

For EKI Energy Services Limited Manish Kumar Dabkara



(Corporate Contracts Department)

The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence,
Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT) The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the

ollowing tender package (Two-part Bidding)

(A) Rate contract for Smart meters survey, consumer indexing and installation, 0&M of a smart meter at Raipur Circle of CSPDCL, Chhattisgarh. (Package Reference: nterested and eligible bidders to submit the Tender Fee, Authorization Letter &

submission of bid before **1700 hrs. of 3rd November'23**. For downloading the Tender documents (Including the procedure for participation in the tender), please visit the Tender section on the website https://www.tatapower.com. Further communication shall be with participating bidders only, through Tata power e-tender system.

Also, all future corrigendum (if any), to the above tender will be informed on the website https://www.tatapower.com.only



MAN INDUSTRIES (INDIA) LIMITED

CIN No: L99999MH1988PLC047408
Registered Office: Man House, 101, S.V. Road, Opp. Pawan Hans Vile Parle (West), Mumbai - 400 056. Tel.: (022) 6647 7500

NOTICE

otice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Members Man Industries (India) Limited ("Company") will be held on Wednesday, 1st day o November, 2023 at 4:00 p.m. through Video Conferencing / Other Audio-Visual Means

The Ministry of Corporate Affairs ("MCA") inter-alia vide its General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, as mended and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 2023, has permitted the holding of the General Meeting through Video Conferencing ("VC") or through Other Audio-Visual Means ("OAVM"), without the physical presence of ne Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations") and MCA Circulars, the EGM of the Company is being held

n compliance with the aforesaid Circulars issued by the MCA and SEBI, the Notice of the EGM of the Company inter alia indicating the process and manner of Remote e-Voting and e-Voting have been sent electronically to all the Members whose e-mail ids are registered with the Registrar and Share Transfer Agent/Depository Participant(s)/Depositories and to ll other persons so entitled

Members may also note that the Notice of EGM dated October 7, 2023 will also be available on the Company's website i.e.www.mangroup.com and on website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India imited at www.nseindia.com. The Notice of the EGM shall also be available on the websit of the Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotinindia.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended Secretarial Standard on General Meeting (SS-2), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA and SEB Circulars, the Company is pleased to provide to its Members the facility of voting b electronic means in respect of the business to be transacted as per the Notice of EGN dated October 7, 2023. For this purpose, the Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating voting through electronic means. The facility of casting votes by a member using Remote e-Voting as wel as the e-Voting system on the date of the EGM will be provided by CDSL.

The Board of Directors of the Company has appointed M/s. Mayank Arora & Co., Company Secretaries (Membership No. FCS 10378 & CP No. 13609), as Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

The business set forth in the Notice of the EGM may be transacted through voting by electronic means:

A person whose name is recorded in the Register of Members as on the cut-off date Wednesday, October 25, 2023 shall only be entitled to avail the Remote e-Voting facility or e-Voting at AGM;

The Company has completed the dispatch of Notice of EGM and other documents of October 9, 2023, to those shareholders whose email id are registered with the Company/Denository Participant

The Remote e-Voting period commences on Sunday, October 29th, 2023, at 9:00 a.m (IST) and ends on Tuesday, October 31st, 2023, at 5:00 p.m. (IST). The Remote e Voting module shall be disabled by CDSL thereafter

Members who have voted through Remote e-Voting may attend the EGM but shall no be entitled to cast their vote again in the meeting; The Members of the Company holding shares either in physical form or dematerialized form as on cut-off date i.e., October 25, 2023, only shall be entitled to avail the facility or

Remote e-Voting or e-Voting at the EGM The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding in the Company as on October 25, 2023 (cut-off date). Any person, who acquire shares and became the Member of the Company after dispatch of the Notice but before the cut-of date (i.e., October 25, 2023), may obtain user id and password by sending a request to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s, Link Intime India Private

Limited at an email id: rnt.helpdesk@linkintime.co.in The Members of the Company holding shares either in physical form or i dematerialized form, as on the closing of working hours of cut-off date i.e., October 25 2023, and not cast their vote through Remote e-Voting, may caste their vote at the EGM through e-Voting. A Member may participate in the meeting even after exercising his/her/its right to vote through Remote e-Voting but shall not be allowed to vote again in the meeting. Once the vote is cast by the Member, the Member shall not be allower

In case Members have any queries or issues regarding e-Voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-Voting manual available a www.evotingindia.com, under the help section or write an email to

helpdesk.evoting@cdslindia.com All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 013 or send an email to

 $helpdesk.evoting@cdslindia.com\,or\,call\,at\,toll\,free\,no.1800\,22\,55\,33.$. The Members are requested to keep their most updated email id registered with the

Company/Depository Participant to receive timely communication. 2. The results of the Remote e-Voting and e-Voting at the EGM shall be declared not late than two working days from the conclusion of the EGM. The Results declared along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website viz. www.mangroup.com, immediately after declaration, and will be communicated to BSE

Limited and National Stock Exchange of India Limited For Man Industries (India) Limited Rahul Rawa





Digital OPD scheme sees 10 mn registrations since inception


SANKET KOUL New Delhi, 10 October

The National Health Authority (NHA) has said it has seen over 10 million out-patient department (OPD) registrations under the Ayushman Bharat Digital Mission (ABDM) since its inception.

The service is now available at 2,600 health centres across 419 districts in 33 states and Union Territories.

RSSharma, chief executive officer (CEO), NHA, said that ABDM aims to add ease and efficiency to health care delivery. The scan and share service at OPD counters is a simple tech intervention. which is helping close to 100,000 patients save time spent in hospital queues on a daily basis. This service, launched in October 2022, is a paperless one, which helps patients scan OR codes

placed at OPD registration



counters and share their Ayushman Bharat Health Account (ABHA) profile for instant registration. Uttar Pradesh, with 3.74 million tokens generated, is the top state in implementing the digital OPD service for patients. It is followed by Karnataka (1.85 million) and Jammu and Kashmir (1.19 million).

8.095 of 12,500 facilities operational Ayush secretary Rajesh



achievements of his ministry at a curtain raiser, ahead of the eighth Ayurveda Day to be celebrated on November 10. "Of the 12,500 Ayush Health and Wellness

Centres, 8,095 have been operationalised last year," he said, adding that, till date, the centres have seen a footfall of 84.2 million patients across the country.

debt capital After raising ₹3,000 crore in equity capital last week, private-sector lender IDFC First Bank plans to raise a similar amount through debt capital (Tier-II bonds) to support business growth.

In response to a Business

Standard query, the bank said it had recently obtained an additional rating for ₹3,000 crore from CRISIL for its Tier-II bonds. This is only an enabling rating to raise Tier-II capital in the future based on growth prospects. There are no immediate plans for the same, as capital adequacy is already high.

Rating agency CRISIL has assigned an "AA+/Stable" rating to the proposed Tier-II Basel III compliant bond offering and reaffirmed the same rating for the other debt instruments.

Date: 10.10.2023 ABHIJIT LELE

Company Secretary

eki EKI ENERGY SERVICES LIMITED

मुंबई लक्षदीप 🔇

PUBLIC NOTICE

With the object of complying with the Nationa Consumer Disputes Redressal Commission New Delhi , First Appeal No Appeal No 1989 of 2019, order dated 18/9/23, The common public is hereby informed that I Rajiv Kashyap having my office at Crystal Plaza , C wing 208 Andheri west Mumbai 400053 wants to settle the payment as mention in the order with Varsha Joshi and Dinesh Joshi concerning schedule

If anybody is having any objection, claim charge, interest, dispute, lien in the below nention property . Then he/she/they can contact the undersigned in 7 days of publication with proof of there claim objections, failing which I will proceed with settlement with them. Schedule of the property:

Flat No 5 , Krishna Vihar , Near S V road ndheri West . Mumbai 400056.

> Address: Rajiv Kashyap, C 208 New Link Road, Andheri West Mumbai 400053

> > जाहीर नोटीस माझे अशिल श्री. हर्ष हसमुख सागर आणि श्री. समी

समुख् सागर् हे खाली दिलेल्या मालमतेवर स

भड्यळे. दावे आणि मागण्यापासन मक्त प

वेकण्यास इच्छुक आहेत. सदर मालमतेचे वर्ण-

मालकी हक्क आणि व्याज धारण करीत होत असलेल्या श्रीमती हंसा हसमुख सागर, दिनांक

22/06/2020 रोजी निधन झाले तसेच श्री. हसमुख

प्रागर यांचे 03/01/2022 रोजी निधन झाले. सद

देवाणघेवाण, तारण, भाडेपट्टा, ट्रस्ट, भेटवस्तू, लीन चार्ज, ताबा किंवा इत्र कोणत्याही मार्गाने खाली वर्णन

केलेल्या निवासी जागेच्या विरोधात किंवा त्यासंदर्भा

कोणताही दावा करणारी कोणतीही व्यक्ती/संस्थ

अधोहस्ताक्षरित सहाय्यक कागदपत्रांसह लेर्ख

स्वरूपात जाहीर नोटीसच्या प्रकाशनाच्या तारखे

पासून १५ (पंधरा) दिवसात खाली नमूद केलेल्य पत्यावर कळवण्याची विनंती केली जाते. तसे न

ज्यास, दावा असल्यास, माफ केले गेले आणि

किंवा सोडन दिले गेले आहे. असे मानले जाईल. आपि

माझे अशिल श्री. हर्ष हसमुख सागर आणि श्री समीर

हसमुख सागर प्रस्तावित खरेदीदारांशी करार पूर

स्थावर मिळकतीचे वर्णन

पूनम को-ऑप. हाऊ. सोसा. लि. साईनगर, नवघर

वसई रोड (पश्चिम), ता. वसई, जि.पालघर ४०१२०२

या इमारतीच्या ०३ रा मजल्यावर फ्लॅट क्र- अ /३३

क्षेत्रफळ ३४० स्के. फूट. नोंदणी क्रमांक टीएन

/(व्हीएसआय)/एचएसजी /(टीसी) / १६८७/ १९८३

१९८४ नोंदणी दि. १६/१२/१९८३ च्या दिवशी झालेल

आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्य

नोंदणीअंतर्गत नोंदणीकृत सर्व्हे क्रमांक १०, ११, १३

(पी), भूखंड क्र.२६ ते २८, सन १९८१ मध्ये किंवा त्यानंतर बांधण्यात आलेली इमारत, गाव नवघर आणि

पूनम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या शेअर प्रमाणपत्र क्र.ए-२६ अंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्हा क्रमांक

१२६ ते १३० (दोन्ही समावेशक) असलेल्या प्रत्येर्क

</>
(०/- रु. (पाच) पूर्ण भरलेले शेअर्स सध्या प्रस्तावित

विक्रेते हर्ष हसमुख सागर आणि समीर हसमुख साग

स्थळ : वसई सही /-दिनांक : ११. १०. २०२३ <mark>ॲंड. श्वेता सचिन पाटील</mark> कार्यालय पारोळ, ता. वसई, जि. पालघर ४०१३०३

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्रीमती कुसुम आर. रुशी यांनी फ्लॅट क्र.२०९,

२रा मजला, त्रिवेणी अपार्टमेंट, आचोळे तलाव,

नालासोपारा (पुर्व), पालघर-४०१२०९ तसेच

या जागेचे भागप्रमाणपत्र असे सर्व

अधिभारापासून, विवाद, दावा, मालकी हक्क

किंवा तारणापासुन मुक्त असलेली मालमत्ता

हस्तांतरणास मान्यता दिली आहे. सदर

फ्लॅटबाबतचे सोसायटीकडील भागप्रमाणपत्रासह

श्री. जयसुख सी. मारू यांच्याद्वारे निष्पादित

दिनांक २३.१२.२००० रोजीचे मागील मळ

करारनामा हरवले आहे किंवा पुर्वीच्या

मालकांकडून त्यांनी घेतलेले नाही[ँ] आणि

जर कोणा व्यक्तीस सदर करारनामा किंवा

अधिकार दस्तावेज आणि भागप्रमाणपत्र

सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे

कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस. बँकेस.

वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेबाबत वारसाहक,

शेअर. विक्री. तारण. भाडेपट्टा. मालकी हक.

परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे

कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास

किंवा उपरोक्त करारनामा किंवा भागप्रमाणपत्र

त्यांच्या ताब्यात असल्यास त्यांनी सदर सचन

प्रकाशनापासन ७ दिवसांत सर्व आवश्यक

दस्तावेजांसह त्यांचे दावा कळवावेत. अन्यथा

अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशील

व्यवहार पुर्ण करतील आणि अशा व्यक्तींचे

दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे

ए१/१०२, इमारत क्र.१६, किंगस्टन टॉवर्स,

सदनिका धारकाचा तपशील

नांव : श्री आनंद रामचंद्र खरात

स्थळ : मुंबई

मुंबई पत्ता : १० सी/०७ कल्पतरू नागरी

नेवारा सह गृह. संस्था मयादित मुंबई,

अरुणकुमार वैद्य मार्ग, गोरेगांव (पूर्व)

लॉट नं. ५, नागरी निवारा संकुल, जनरल

मुंबई-४०००६५ संपर्कः मो. ९३२४३५९६३४

बाभोला नाका, वसई पश्चिम-४०१२०२.

सही/-

जाहिर नोटिस

मी आनंद रामचंद्र खरात राहणार कल्पतरू नागरी निवारा सह. गृह. संस्था मुंबई याव्दारे जाहिर करते कि कल्पतरू नागरी निवारा सह. गृह.संस्था मुंबई येथील सदनिका क. १०-सी/०७ क्षेत्र ४३.४५

स्क्वे. मीटर मला जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांचेकडील आदेश ७२/इ-क/ई- ००३/२००२ दिनांव

०७/०३/२००२ नुसार मागासवर्गीय प्रवर्गातुन वितरीत करण्यात आली आहे. सदर सदनिका माझ्य

वैयक्तिक अडचणीमुळे योग्य विक्री किंमते आल्यास मला विकावयाची आहे. त्याकरिता मागा प्रवर्गातील (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती / भटक्या जमाती) इच्छूक व्यक्तीकडून अर्ज मागवि

आहे. सबब शासन महसूल व वन विभाग यांचेकडील निर्णय दिनांक ०१/०६/२०१५ मध्ये दिलेल्य

निर्देशानुसार मागास प्रवर्गातील इच्छूक व्यक्तींनी आजपासून ३० दिवसांत त्यांच्या जातीच्य

दाखल्यांसह अध्यक्ष/सचिव कल्पतरू नागरी निवारा सह. गृह. सेंस्था मुंबई यांचेकडे लेखी अर्ज सादर

संपर्क :-

शिल्पा बारिया

समजले जाईल.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.१०.२०२३

आजच्या तारखेपर्यंत सापडलेले नाही.

विक्रेते / हस्तांतरणकर्त्यांकडून मंजूर हर्ष हसमुख् सागर, आणि समीर हसमुख सागर

ग्रांनी विकत घेतले आहेत.

केलेल्या निवासी जागेवर आणि त्यावर आपल

या नोटीसव्दारा तमाम लोकांना कठीवण्यात येते की, वरील संस्थेतील साई मंगव के - ऑप होसिंग सोसायटी लिमोटेड इमारत क. आर - २, ए-विंग, आजगांवकर प्लॉट, साई सिंदी संकल, जोगेववरी पूर्व मुंबई- 400060. असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व मोहिती प्रमाणे खालील म्यत समासदांच्यां नावे सदिनिका असून त्यांचा विवरण व मोहिती प्रमाणे खालील म्यत समासदांच्यां नावे सदिनिका असून त्यांचा मृत्यु पश्चात त्यांचा खालील वारासांचे नावे सदिनिका स्तातिरीत करणे व संस्थेय समासत त्यांचा खालील वारासांचे नावे सदिनिका स्तातिरीत करणे व संस्थेय समासत स्वाति कारासांचे नावे सदिनिका स्तातिरीत करणे व संस्थेय समासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १६० नियम १९६१ व उपविधीतील तरत्वीनुसार स्त्याक खात्राचील कारासांच नावे नावे. अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यवित्त इतर कोणीही मृत्य मयत सभासदांचे वारासदार असल्यास किंवा वारसदार बाबत इतर कायदेशीर वारसदारची कारील संस्थेचनी व वेठ घेज्य प्रत्यक्षा स्थान कारास्थे स्थान वारास्थित यांच्याशी पूर्वसूचना व वेठ घेज्य प्रत्यक्षेत्र साम्य कायदेशीर मृत्य कायदिशात मृत्य कायदिशात कारास्थे कायदेशीर मृत्य कायदिशात मृत्य कायदिशात कारास्थे कायदेशीर कारास्थे आक्षेप न आल्यास संस्थाकडे वारसदार महण्ड अर्ज केलेले आर्जदराचा त्या म्यत सभासदांच्या सदिनिका हतील महर्ति स्वतित केणाचेही कोणत्याही प्रत्यक्षेत्र वारसदार महित अर्गातित केणाचेही कोणत्याही प्रत्यक्षेत्र वारसदार मांवित अर्वात्यक होणारस करेल. उत्यक्ति स्वतिका हरतातीरीत करेल व कायदेशीर कार्यवाही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कृणात्यही प्रकारची आत्रवाही प्रकारचे आर्वकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कृणात्यही प्रकारचे कार्यकारी कार्यकारी ज्ञाकारचे कार्यकारी किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी

मंडळींची 3	गसणर न	गही.					
मयत सभासद सदनिकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सूची							
अं.क्र.	रूम. नं.	मयत सभासदांचे नाव	अर्जदार वारसांचे नाव	नाते			
आर-२, ए-विंग	33	श्री.शिवनारायण बैजनाथ शुक्ला	Trianitian tiath office	मुलगा			
K-Idal			२) श्री. अजय शिवनारायण शुक्ला	मुलगा			
ठिकाण : मुंबई राजकुमार पी. मोहिते (वकील, उच्च न्यायालय)							
दिनांक : ११.१०.२०२३ R/C. No. 10, Shinde Wadi, Opp. Classic Hotel,							
	Old Nagardas Road, Andheri (E), Mumbai – 400 093						

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned SMT. SHILPA CHETAN TRIVEDI rith her Husband SHRI CHETAN RAMANLAI TRIVEDI, (in his Capacity as Only Surviving Legal Heir and/or Legal Representative Deceased Erstwhile Co-Owner SHR RAMANLAL LALSHANKAR TRIVEDI), who

are Claiming Ownership Rights Concerning ommercial Shop Premises bearing Shop No 3, Building No. 09, having Area of 170 Square Feet Carpet Area Equivalent to 18.95 Square Meters Built Up Area on the Ground Floor o the Building known as Building No. 09 o Andheri Varma Nagar Co-operative Housing Society Limited, Plot C.T.S. No. 86, Revenu /illage Gundavali, at Varma Nagar, Old Nagardas Road/ Dr. S. Radhakrishnan Road Andheri (Fast) Mumbai – 400 069 within the imit of Revenue Village Gundavali, Taluka Andheri. Mumbai Suburban District and also Transferors /Holders of Corresponding Benefits of Membership of the Society and Incidental 05 (Five) Shares, bearing Distinctive Nos From 411 to 415 (Both Inclusive) Embodied in Share Certificate No. 083 (which were Transferred by the Society on 20th

SMT. SHILPA CHETAN TRIVEDI Claiming Ownership Rights, as Co-Owner of the Captioned Shop Premises, based on Instrument Titled as Agreement For Sale 22nd July, 1993, Subsequently Adjudicated and Duly Registered with Instrument in the Nature of Declaration Cum Deed of Confirmation Dated 20th November, 2006 Registered Under Serial No. BDR-9/ 10462/ 2006, having Acquired the same from Predecessor-in-Titl (1) MRS. VIDHYABEN VISANJI PARMAR, (2) SHRI SHANTILAL VISANJI PARMAR and SHR NANDLAL VISANJI PARMAR, being Only Surviving Legal Heirs and/or Lega Representatives of Promoter Member SHR VIŠANJI GOVINDJI PARMAR.

That as Per Representation SMT. SHILPA CHETAN TRIVEDI and SHRI CHETAN RAMANLAL TRIVEDI (in his Capacity as Only Surviving Legal Heir and/or Legal Representative of Deceased Erstwhile Co-Owner SHRI RAMANLAL LALSHANKAR TRIVEDI) are an Absolute Owners of the Commercial Premises in Question and Holding Chain Agreements SAVE AND EXCEPT (a Society's Allotment Letter in Favour of the Promoter Member SHRI VISANJI GOVINDJI PARMAR (Prior to October, 1983) and (b custody of Original Agreement betw Promoter Member and SHRI VISANJ GOVINDJI PARMAR However Holding Custody of Share Certificate Transferred by the Societ and Remaining Chain Document of 1993

Registered with Declartion. That said Present Owners SMT. SHILPA CHETAN TRIVEDI and SHRI CHETAN RAMANLAL TRIVEDI Intend to and Negotiating For Sale and Transfer of the Captioned Commercial Premises with benefits Incidental to 5 (Five) Shares and Membership of the Society, in Favour of my Client (s).

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC O Legitimate Claimant (s), having any Objectior against Intended Sale by the Present Owners to My Client (s) against Monetary Consideration, with the Consent and Confirmation of the Society of any nature vhatsoever by way of Sale, Gift, Lease Mortgage, Charge, Exchange, Lease, Tenancy eave and License or any Claim or any Civil o Criminal Litigations or Recovery Proceedings or any Government Dues should Intimate the Undersigned with Proper and Legitimate Recorded hereunder, within 14 Days From the Date of Publication hereof, Failing my Client (s) will Proceed Further in the matter of Executing and Registering Agreement For Sale, Followed of Sale Deed and Deed of Indemnity by SHR CHETAN RAMANLAL TRIVEDI and Obtaining Vacant Possession of the Captioned Premises and Chain Agreement (s), with Sale and Transfer N.O.C. of the Society and will resume that any Such Legitimate Claim (s) IF ANY has been Waived and/or Abandoned.

> MRS. FALGUNI A. PATEL ADVOCATE Office Address 3/A, Ground Floor Sumangal Apartment, Vallabhbhai Road, Vile-Parle (West), Mumbai – 400 056.

> > संस्थेचा तपशील

नांव : कल्पतरू नागरी निवारा सह. गृह. संस्था

अध्यक्ष : श्री शिशिर डांगे मो. ९८१९२३५८७९

सचिव : श्री विजय बोराडे मो. ९८६७५१२९७५

दिनांक : ११/१०/२०२

खजिनदार श्री विद्याधर विश्वासराव

मो. ९८२०९१६६२८

पत्ता : वरील प्रमाणे

Dated 11th Day of October, 2023.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले समभागांचे प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि सदर भागधारकांनी मुळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे:

युनिट: आरएचआय मॅग्नेससिटा लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: सी-६०४, नीळकंठ बिझनेस पार्क, रेल्वे स्थानका समोर,

विद्याविहार (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८६.

अ.	भागधारकाचे नाव	फोलिओ	भागांची	प्रमाणपत्र	अनुक्रमांक		
क्र.		क्र.	संख्या	क्र.	पासून पर्यंत		
१	श्रीमती बेहरोझ कैखुश्रु पत्रावाला	बी०१२२	२०००	१४६	१४६४६०९ १४६६६०८		
जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात							
ਸਟ	मटर मचना प्रकाशन तारखेपामन १६ दिवसांत कलवावे तटनंतर टावा विचारात घेतला जाणार नाही आणि						

कंपनीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. ठिकाण: मुंबई

भागधारकाचे ना

बेहरोझ मिनु दुतिया

नमुना युआरसी-२

nयद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलग् ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०९३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०९३ चे प्रकरण २९ चे भाग १ अंतर्गत मे. एनपीपी प्रिंटिंग एन पॅकेजिंग या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे आणि केंद्रीय नोंदणी केंद्र, सहकार

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

अ) मे. एनपीपी प्रिंटिंग एन पॅकेजिंग, त्यांचे नोंदणीकृत कार्यालय फ्लॅट क्र.४४०१, विंग क्र.बी, ४४वा मजला, डी.बी. वुड्स, गोकुलधाम, कृष्णा वाटिका रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ तसेच सर्व मालमत्ता, संपदा, थकबाकी, बुक कर्ज आणि दायित्वेसह या संस्थेमध्ये ४(चार) भागीदार अर्थात श्री. विशाल विश्वनाथ तोडी, श्री. वैभव विश्वनाथ तोडी, श्री. विजय विश्वनाथ चमारिया आणि श्री. पराग विश्वनाथ चमारिया यांचा समावेश आहे. सोबतच सर्व कायमस्वरूपी करार, व्यवस्था आणि कृतीतील निवडींचा पूर्ण लाभ आणि फायदा आणि सरकारने प्रदान केलेल्या निर्यात आणि आयात परवान्याचा पूर्ण लाभ आणि फायदा आणि कोटा अधिकार, जर असेल तर, तसेच जंगम मालमत्ता देखील फर्निचर, फिक्स्चर, व्यापारातील साठा आणि इतर हलवता येण्याजोग्या वस्तु आणि वस्तु आणि आनुषंगिक सामग्री आणि उपरोक्त व्यवसायाच्या संबंधात त्याच्या फायदेशीर हक्क शीर्षक व्याज आणि विचारार्थ सद्धावना यांचा समावेश आहे.

भारतात किंवा इतरत्र, सर्व प्रकारच्या पॅकेजिंग कंटेनर्सचे उत्पादन, प्रिंटर, आयातदार, निर्यात आणि डीलर्सचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी, ज्यात कार्टन, बॉक्स, केस, बॅग आणि कागद, पेपरबोर्डचे इतर पॅकिंग कंटेनर समाविष्ट आहेत परंतु इतकेच मर्यादित नाही. सेल्युलोज वार्डिंग किंवा सेल्युलोज तंतुंचे जाळे. बॉक्स फाइल्स. लेटर टे आणि तत्सम लेख. कागद किंवा पेपरबोर्डचे कार्यालये. दकाने किंवा सारख्या फोल्डिंग कार्टन, बॉक्स आणि केस, नालीटार कागद, नॉन-पॉलिटेड पेपर आणि पेपरबोर्ड सारख्या वस्तु कार्यालयात वापरण्यात येतील त्याचे व्यवहार करणे.

भारतात किंवा इतरत्र, छापील पुस्तके, माहितीपत्रके, पत्रके आणि तत्सम छापील वस्तूंचे उत्पादन मदक. आयातदार. निर्यात आणि विकेते यांचा व्यवसाय चाल ठेवण्यासाठी. एकच पत्रकात. दुमडलेल्या किंवा अन्यथा, पत्रिका, पुस्तिका, माहितीपत्रके, पत्रके आणि तत्सम छापील वस्तूच व्यवहार करणे.

भारतात किंवा इतरत्र, प्लॅस्टिकच्या मालाची वाहतूक किंवा पॅकिंगसाठी उत्पादन, प्रिंटर, आयातदा निर्यात आणि वस्तूंचे विक्रेते यांचा व्यवसाय; स्टॉपर्स, झाकण, टोप्या आणि इतर क्लोजर, प्लास्टिकचे - बॉक्स, केस, क्रेट आणि तत्सम वस्तुचा व्यवहार करणे.

भारतात किंवा इतरत्र, कागद, पेपर बोर्ड, पुट्टा, कंटेनर, पॅकिंग मटेरियल, लेबले आणि कागद, प्लॅस्टिकपासून बनविलेले स्व-चिपकणारे लेबल, उत्पादन, प्रिंटर, आयातदार, निर्यात आणि डीलर्सचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी, फिल्म, फॉइल, कडक बॉक्स, ब्लिस्टर फॉइल आणि तत्सम प्रकारच्या वस्तंचा व्यवहार करणे

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय**-फ्लॉ**ट क्र.४४०१, बी विंग, ४४वा मजला, डी.बी. वूडस्, गोकुळधाम, कृष्णा वाटिका रोड, गोरेगाव (पुर्व) मुंबई-४०००६३ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात मुंबई येथील निबंधक आणि **सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), सहकार मंत्रालय, इंडियन** इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत भागीदार संस्थेच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत ११ ऑक्टोबर, २०२३ मे. एनपीपी प्रिंटिंग एन पॅकेजिंगकरित

विजय चमारिय भागीदा

MAN the line pipe people

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड सीआयएन : एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८

नोंद. कार्या :: मॅन हाऊस, १०१, एस.व्ही. रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६ दूरध्वनी: (७२२) ६६४७७५००, ई-मेल:cs@maninds.org, वेबसाईट:www.mangroup.com

पाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची वेशेष सर्वेसाधारण सभा (ईजीएम) बुंधवार, १ नोव्हेंबर, २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/ अन्य दृकश्राव्य माध्यम (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल.

ाहकार मंत्रालयाने (एमसीए) २८ डिसेंबर, २०२२ रोजीचे त्यांचे सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ सुधारित केल्याप्रमाणे तसेच दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजीचे सामान्य परिपत्रक क्र.०५/२०२३ आणि सेबी परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ऑक्टोबर, २०२३ रोजी सर्वसाधारण सभेला सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सामान्य ठिकाणी व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. कंपनी कायदा, २०१३ (अधिनयम), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन) आणि एमसीए परिपत्रकांच्या तरतृदींचे पालन करून, कंपनीची ईजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित केली जात आहे एमसीए आणि सेबीने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकांचे पालन करून कंपनीच्या ईजीएमची सूचना तसेच रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची प्रक्रिया आणि पद्धत सचित करणारे सर्व सदस्य ज्यांचे ई-मेल आयडी निबंधक आणि भागहस्तांतरण प्रतिनिधी/डिपॉझिटरी सहभागीदार/डिपॉझिटरीज आणि

गठवले गेले आहेत. नदस्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की ७ ऑक्टोबर, २०२३ रोजीची ईजीएम सूचना कंपनीच्या वेबसाइटवर, म्हणजे www.mangroup.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसर्ड निमटेडच्या वेबसाइटवर www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लेमिटेडच्या www.nseindia.com वर उपलब्ध असेल. ईजीएमची सूचना सेंट्रल डिपॉझिटरी प्तर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotinindia.com या वेबसाइटवा देखील उपलब्ध असेल.

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ च्या तस्तदींच्या अनुषंगाने. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचले, सुधारित केल्याप्रमाणे, सेबीच्या सर्वसाधारण प्रभेचे सचिवीय मानक (एसएस-२), सेबी चे नियमन ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर क्वायमेंट्रम्) निर्मावली २०१५ आणि एम्मीए परिपत्रके आणि मेबी परिपत्रके ७ ऑक्टोबर . २०२३ रोजी झालेल्या ईजीएमच्या सूचनेनुसार विमर्शीत करणाऱ्या व्यवसायाच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक ाध्यमातून मतदान करण्याची सुविधो प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. या उद्देशासाठी, कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सोबत इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन मतदानाची सुविधा देण्यासाठी करार केला आहे. ईजीएमच्या तारखेला रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-होटिंग प्रणालीचा वापर करून सदस्याद्वारे मत देण्याची सुविधा सीडीएसएलद्वारे प्रदान केली जाईल. कंपनीच्या संचालक मंडळाने **मे. मयंक अरोरा ॲण्ड कंपनी.** कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीएस१०३७८ आणि सीपी क्र.१३६०९), मतदान प्रक्रियेची तपासणी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व सभासदांना यादारे कळविण्यात येते की: ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे केला जाऊ शकतो:

ज्या व्यक्तीचे नाव सदस्य नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनसार, बधवार, २५ ऑक्टोबर, २०२३ रोजी नोंदवले गेले आहे, तीच केवळ रिमोट ई-व्होटिंग सुविधा किंवा ईजीएममध्ये मतदान

कंपनीने ०९ ऑक्टोबर, २०२३ रोजी ईजीएम आणि इतर दस्तऐवजांची सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. रिमोट ई-वोटिंग कालावधी रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३ (स.९:००वा.) रोजी सरू होईल

आणि मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३ (सायं. ५:००वा.) रोजी संपेल. त्यानंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते ईजीएममध्ये उपस्थित राह् शकतात

परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही; कट-ऑफ तारखेला म्हणजे २५ ऑक्टोबर, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीच्या सदस्यांनाच ईजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची

सदस्यांचे मतदान हक २५ ऑक्टोबर, २०२३ रोजी (कट-ऑफ तारीख) कंपनीतील त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात असतील. सूचना पाठवल्यानंतर पण कट ऑफ तारखेपूर्वी (म्हणजेच,

२५ ऑक्टोबर, २०२३) शेअर्स विकत घेतलेली आणि कंपनीची सदस्य बनलेली कोणतीही व्यक्ती कंपनीच्या निबंधक आणि भागहस्तांतरण प्रतिनिधी, मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला ईमेल आयडीवर लिंक करा: rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. कट-ऑफ तारखेच्या कामाच्या तासांच्या समाप्तीच्या दिवशी म्हणजे, २५ ऑक्टोबर, २०२३

रोजी, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य ई-व्होटिंगद्वारे ईजीएममध्ये त्यांचे मत आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकत नाहीत. एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकतो परंतु त्याला सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सभासदाने एकदा मत दिले की, त्यानंतर सदस्याला त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांना ई-वोटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही

ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकता, मदत विभागाखाली किंवा हेल्पडेस्कवर helpdesk.evoting@cdslindia.com ईमेल लिहा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातन मतदान करण्याच्या सविधेशी संबंधित सर्व तकारी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला,

www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि

मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे पाठवंत्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्र.१८०० २२

. ९. सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी वेळेवर संप्रेषण प्राप्त करण्यासाठी कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे त्यांचा सर्वात अपडेट केलेला ईमेल आयडी नोंदणीकृत ठेवावा.

२. रिमोट ई-व्होटिंगचे निकाल आणि ईजीएममध्ये दिलेली मते ईजीएमच्या समाप्तीपासून दोन कामकाजाच्या दिवसानंतर घोषित केली जातील, तपासणीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल, घोषणा झाल्यानंतर लगेचच कंपनीच्या वेबसाइटवर उदा. www.mangroup.com वर ठेवले जातील आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांना कळवले जातील.

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरिता

PUBLIC NOTICE

50% undivided rights in Flat No.B/606 on 6tl Floor in the building known as DIVYA JYO CO-OP. HSG. SOC. LTD., situated at Eksa Village, Chikuwadi, Kandiyali (West), Mumba 400 067 along with five fully paid up qualifying shares of Rs.50/- each, bearing distinctive Nos. from 476 to 480 (both inclusive) entere into the Share Certificate No.096 issued b the said society dated 5th March, 2005, and transferred in the name of MRS. JAYSHREE JITENDRA SHAH after her husband Lat MR. JITENDRA MOHANLAL SHAH expire on 18/03/2007

All persons who have any claim, right, tit and/or interest or demands to in or again: the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever is hereb required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067 and als to the above mentioned society within 7 day from the date hereof, otherwise if any clair comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Date:11/10/2023

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that my clier

Mr. Chandrajit Mishra has purchased a Flat bearing No. AG-1, on ground Floor

admeasuring 374 Sq., Ft., Built-up area in the society known as "Shanti Sagar Co-Op HSC

Soc. Ltd., standing on the land bearing Surve

No. 257/1, 25T/2, 257/3, 257/4 of revenue

village Sandor Gawade Wadi Near Papd

Check Naka, Vasai West, Dist., Palghar 40

207 bearing share certificate No. 01 of five

shares of Rs. 50/- each distinctive nos. from

to 5 (both inclusive) from (1) Mrs. Mana-

Sanpati Prabhu, (2) Mr. Anand Ganpa

Prabhu and (3) Miss. Padmavati Ganpa

Prabhu, i.e. the legal heirs of Late Mr. Ganpa

Anand Prabhu. For the sake of brevity, th

ALL PERSONS having any claim in respec

of the said property by way of sale, mortgage lease, gift, partition , easement, inheritance

lien, charge, maintenance, possession o

otherwise however are hereby required t

make the same known in writing to th

undersigned, within 15 days from the date of

Publication of this notice, failing which th

claims, if any, of all such persons shall be

deemed to have been relinguished

pandoned, waived and surrendered and th

Purchase of the said Property will be

completed without any reference to the same

Sd/-Ajay Kumar S. Mishra

Mob.: 98608 13882

This 11th Day Of October, 2023.

referred to as "the said flat".

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

THIS IS TO INFORM THE GENERAL PUBLIC THAT FOLLOWING SHARE CERTIFICATE OF ARROW GREEN TECH LTD HAVING ITS REGISTERED OFFICE AT 1/F, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai, Maharashtra 400053 REGISTERED IN THE NAME OF THE FOLLOWING SHAREHOLDERS HAVE

1	NAME OF THE SHAREHOLDERS	FOLIO NO	CERTIFICATE NO	DISTINCTIVE NO	NO OF SHARES
1.	CHANDRAKANT VRAJLAL SHAH	C00510	26713- 26717	2636201- 2636700	500
2.	HIRABEN C SHAH				

THE PUBLIC ARE HERE BY CAUTIONED AGAINST PURCHASING OR DEALING IN ANY WAY WITH THE ABOVE REFERRED SHARE CERTIFICATES.

ANY PERSON WHO HAS ANY CLAIM IN RESPECT OF THE SHARE CERTIFICATES SHOULD LODGE SUCH CLAIM WITH THE COMPANY OR ITS REGISTRAR AND TRANSFER AGENTS LINK INTIME INDIA PVT. LTD. C-101, 247 PARK, LBS MARG VIKHROLL (W) MUMBAL 400083, WITHIN 15 DAYS OF PUBLICATION OF THIS NOTICE AFTER WHICH NO CLAIM WILL BE ENTERTAINED AND THE COMPANY SHALL PROCEED TO ISSUE THE DUPLICATE SHARE CERTIFICATES

DATE: 10/10/2023 NAME OF THE CLAIMANT: SAMIR CHANDRAKANT SHAH

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

संपर्क पत्ताः कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ वे ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोग roHousing Finance द्रा.:९१२-४९२६७००, टोल क्री क्रमांक: १८०० २१२ ८८००, ई-मेल:customer.care@herohfl.com, वेबसाईट:www.herohousingfinance.com, सीआयएन:यु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड म्बाजया, आसाल प्रतासिक्तामा हास्त्रुपाटायुक्तमा जान स्वान्द्र्यस्य जाया नामास्यवरा ज्यास्त्र एमफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत हीसे हीसिंग फायनान्स लिमिटेडच्डे प्राधिकृत प्रधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कल्प १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सद

त तारखेपासन ६० दिवसांच्या आत देव रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सां

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामा ननतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील

नेर्देशित मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार

करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे. कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार प्रतिभत

मालमता साडायण्यासाठा यळ उपलब्ध आहे.							
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख/ एकूण	ताबा				
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	देय थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक				
HHFVRRHOU	आशेष प्रकाश,	१९.०७.२०२३,	04.80.808				
22000022130	अमृता डॅनियल	१८.०७.२०२३ रोजी	(सांकेतिक)				
	_	देय रु.३०,२५,१३७/-					

प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३०२. ३रा मजला. क्षेत्रफळ २४: चौ.फु. (कार्पेट क्षेत्र), इमारत क्र.बी-१, एरम म्हणून ज्ञात, साई कनिष्क फेझ-१ म्हणून ज्ञात प्रकल्प, जमीन सव्हें हिस्सा क्र.९, गाव मौजे दावले, निर्मल नगरी रोड, तालुका व जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४००६१२, तसेच अधिकार दस्तावेजात नमुद सामायिक सुविधा.

सही/- प्राधिकत अधिकारी ठिकाण: ठाणे हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता दिनांक: ११.१०.२०२३

POST OFFER ADVERTISEMENT UNDER REGULATION 18(12) IN TERMS OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED ("SEBI (SAST) REGULATIONS") FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF ARCHANA SOFTWARE LIMITED

Registered Office: Land Marvel Nest, First Floor, No. 3, First Main Road, Indira Nagar, Chennai - 600 020, Tamil Nadu, India; Tel. No.: +91 44 64555955; Fax: 044 24405166 Email: archanainvestors@gmail.com; Website: www.archanasoftware.com

OPEN OFFER FOR ACQUISITION OF UP TO 15,77,342 (FIFTEEN LAKHS SEVENTY-SEVEN THOUSAND THREE HUNDRED AND FORTY TWO) EQUITY SHARES* OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH. REPRESENTING 26% OF THE TOTAL VOTING SHARE CAPITAL OF ARCHANA SOFTWARE LIMITED ("TARGET COMPANY"), FROM THE PUBLIC SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY BY MR. SHAJU THOMAS ("ACQUIRER 1") AND MRS. LINTA P JOSE ("ACQUIRER 2") (ACQUIRER 1 AND ACQUIRER 2 ARE COLLECTIVELY REFERRED TO AS "ACQUIRERS"), PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH THE REQUIREMENTS OF THE SEBI (SAST) REGULATIONS ("OFFER" OR "OPEN OFFER").

tout of the total issued shares of 60,66,700 Equity Shares, 60,21,200 Equity Shares are fully paid-up and 45,500 Equity Shares are partly paid-up (₹5/- paid up.)

This Post Offer Advertisement ("POA") is being issued by Saffron Capital Advisors Private Limited (hereinafter referred to as "Manager to the Offer"), on behalf of Mr. Shaju Thomas ("Acquirer 1") and Mrs. Linta P Jose ("Acquirer 2"), (Acquirer 1 and Acquirer 2 are collectively referred to as "Acquirers"), in connection with the offer made by the Acquirers, in compliance with Regulation 18 (12) of the SEBI SAST Regulations. This Post Offer Advertisement is to be read in continuation of and in conjunction with: (a) the Public Announcement dated June 29, 2023 ("PA"); (b) the Detailed Public Statement which was published on July 04, 2023, in Financial Express (English, All Editions), Jansatta (Hindi, All Editions), Mumbai Lakshadweep (Marathi, Mumbai Edition) and Makkal Kural (Tamil, Regional language where the Registered Office of the Target Company is situated, Chennai Edition) ("DPS"). (c) the Draft Letter of Offer dated July 10, 2023 ("DLOF") (d) the Letter of Offer dated August 30, 2023, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement ("Letter of Offer" or "LOF") (e) the Offer Opening Public Announcement and Corrigendum which was published on September 11, 2023 ("Offer Opening Public Announcement and Corrigendum") in the same newspapers in which the DPS was published.

1	Name of the Target Company	:	Archana Software Limited
2	Name of the Acquirers	:	a. Mr. Shaju Thomas ("Acquirer 1") and b. Mrs. Linta P Jose ("Acquirer 2")
11			D. IVIIS. LIIILA P JOSE (Acquirer 2)
3	Name of the Manager to the Offer	:	Saffron Capital Advisors Private Limited
4	Name of the Registrar to the Offer	:	Cameo Corporate Services Limited
5	Offer Details:		
(a)	Date of Opening of the Offer	:	Tuesday, September 12, 2023
(b)	Date of Closure of the Offer	:	Tuesday, September 26, 2023
6	Date of Payment of Consideration	:	Monday, October 09, 2023
7	Details of the Acquisition		

Sr No.	Particulars		in the LOF ning full in this offer)	Act	uals	
7.1	.1 Offer Price (per Equity Share)		₹ 3.78/-		₹ 3.78/-	
7.2	Aggregate number of Equity Shares tendered in the Offer	15,7	7,342	80	0(1)	
7.3	Aggregate number of Equity Shares accepted in the Offer	15,7	7,342	800		
7.4	Size of the Offer (Number of Equity Shares multiplied by the Offer Price per Equity Share)	₹ 59,6	2,353/-	₹ 3,0	024/-	
7.5	Shareholding of the Acquirers before Agreements/Public Announcement • Number • % of Voting Share Capital	Nil Nil		Nil Nil		
7.6	Equity Shares agreed to be acquired by way of the Share Purchase Agreement Number Goldon's Share Capital	13,11,101 21.61%		13,11,101 ⁽²⁾ 21.61%		
7.7	Equity Shares acquired after the DPS Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired of the Equity Shares acquired	Nil Nil Nil		Nil Nil Nil		
7.8	Equity Shares acquired by way of Open Offer Number Goldon Share Capital	15,77,342 26.00%		800 0.01%		
7.9	Post Offer shareholding of the Acquirers Number Mof Voting Share Capital	28,88,443 47.61%		13,11,901 ⁽³⁾ 21.62%		
7.10	Pre & Post Offer shareholding of the Public Number More Capital	Pre Offer 47,55,599 78.39%	Post Offer 31,78,257 52.39%	Pre Offer 47,55,599 78.39%	Post Offer 47,54,799 78.38%	

 $^{\circ}$ All 800 tendered Equity Shares were fully paid up and in dematerialised form.

² The Acquirers proposed to consummate the transaction pursuant to Share Purchase Agreement executed on June 29, 2023 within the period as prescribed under Regulation 22(3) of the SEBI (SAST) Regulations.

 $^{\scriptscriptstyle 3}$ Including the 13,11,101 Equity Shares to be acquired by the Acquirers pursuant to Share Purchase Agreement.

8. The Acquirers accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under the SEBI (SAST) Regulations. 9. A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com

and at the registered office of the Target Company. The capitalized terms used but not defined in this advertisement shall have the meanings assigned to such terms in the Public

Announcement and/or Detailed Public Statement and/or Letter of Offer ISSUED ON BEHALF OF THE ACQUIRERS BY

MANAGER TO THE OFFER

SAFFRON

Place: Kerala

Saffron Capital Advisors Private Limited 605. Sixth Floor. Centre Point, Andheri-Kurla Road, J. B. Naga Andheri (East), Mumbai-400 059, Maharashtra, India.

Website: www.saffronadvisor.com Investor Grievance id: investorgrievance@saffronadvisor.com

SEBI Registration Number: INM 000011211 Contact Person: Ms. Pooja Jain/Mr. Saurabh Gaikwad **REGISTRAR TO THE OFFER**

Cameo Corporate Services Limited Subramanian Building", No.1, Club House Road, Chennai-600 002, Tamilnadu, India

Tel. No.: +91 44 4002 0700; Fax: NA Email id: investor@cameoindia.com Website: www.cameoindia.com Investor grievance id: investor@cameoindia.com

Validity: Permanent Contact Person: Ms. Sreepriya. K

Date: October 10, 2023 Communicate India

परिशिष्ट १६

इमेल : anandkharat5958@gmail.com | इमेल : kalpataru13286@gmail.com

(उप-विधी क्र.३४ अन्वये) मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना सूचना

श्री. वसंत शंकर गुरव हे वसंत व्हॅली राघव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता राघव इमारत, वसंत कॉम्प्लेक्स, फिल्म सिटी रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.बी-६०३ चे धारक आहेत, यांचे २२.०१.२०२० रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/ मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवली मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या, तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह सोसायटीच्य उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकर्तीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. मोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात सोसायटी सचिवाकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.१०.०० ते द.४.०० दरम्यान उपलब्ध[े] आहेत.

> वसंत व्हॅली राघव को-ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड सही/

> > मा. सचिव

ठिकाण: मंबई



ठिकाण: मुंबई दिनांक: १० ऑक्टोबर, २०२३

राहल रावत कंपनी सचिव

Tel. No.: +91 22 49730394; **Fax:** NA Email id: openoffers@saffronadvisor.com

Validity: Permanent

SEBI Registration Number: INR000003753